

महाराष्ट्र विधानपरिषद
पत्रक भाग दोन
सोमवार, दिनांक २८ फेब्रुवारी, २०२२ / फाल्गुन ९, १९४३ (शके)

२४. महाराष्ट्र विधानपरिषद नियम १०२ (३) अन्वये सोमवार, दिनांक २८ फेब्रुवारी, २०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता अवर सचिव, श्री.उमेश शिंदे याचे दालन क्रमांक १२०१-अ, बारावा मजला, विधान भवन, मुंबई येथे संगणकीय आज्ञावलीद्वारे अशासकीय ठरावांचा प्राथम्यक्रम काढण्यात आला आहे. निदेशानुसार सदरहु ठराव शुक्रवार, दिनांक ४ मार्च, २०२२ रोजी खालीलप्रमाणे चर्चेला घेण्यात येणार आहेत :-

(सोमवार, दिनांक २८ फेब्रुवारी, २०२२ रोजीच्या बॅलेटद्वारा ठरविलेल्या प्राथम्यक्रमानुसार खालील ठराव दाखविण्यात आले आहेत) -

(१) श्री.सतीश चव्हाण, वि.प.स. यांचा ठराव क्रमांक १

"राज्यातील ग्रामीण भागातील जिल्हापरिषद शाळांची झालेली दयनीय अवस्था विचारात घेवून शाळांसाठी संरक्षक भिंत, पाण्याची सुविधा, मुले व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, वृक्षारोपण यासाठी शासनाने जिल्हा परिषदांना आवश्यक तो विशेष निधी देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे".

(२) अॅड.निरंजन डावखरे, वि.प.स. यांचा ठराव क्रमांक २१

"निजामी राजवटीच्या पाऊलखुणा संपुष्टात आणून स्थानिक वैशिष्ट्य असलेल्या लेण्यांची रूपाती सर्वदूर वृद्धीगत करण्याच्या दृष्टीने उस्मानाबाद या शहराचे "धाराशीव" असे नामांतर करण्यात यावे, असा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठवावा अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे."

(३) श्री.गोपिचंद पडळकर, वि.प.स. यांचा ठराव क्रमांक ११०

"परकीय मुघल राजवटीच्या खाणाखुणा पुसून महाराष्ट्राच्या जाज्वल्य इतिहासाच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी व राज्याची अस्मिता जपण्यासाठी औरंगाबाद या शहराचे "संभाजीनगर" असे नामांतर करण्यात यावे, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे."

(४) श्री.विलास पोतनीस, वि.प.स. यांचा ठराव क्रमांक ९

"राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांचे वाढते प्रमाण, नोकरी व रोजगाराअभावी तरुणांमध्ये

निर्माण झालेले वैफल्य, शासनाने बंद केलेला सुशिक्षित बेरोजगार भक्ता, रोजगाराच्या भाग भांडवलासाठी बँकासारख्या आर्थिक संस्थांकडून येणाऱ्या अडचणी, या बाबी विचारात घेता बेरोजगारांच्या समस्या सोडवण्यासाठी व गरीब कुटुंबातील व्यक्तींना रोजगार मिळविण्याच्या दृष्टीने एक सक्षम व स्वतंत्र यंत्रणा स्थापन करण्यात यावी, अशी शिफारस हि विधानपरिषद शासनास करीत आहे."

(५) श्री.रमेशदादा पाटील, वि.प.स. यांचा ठराव क्रमांक ५६

"परकीय मुघल राजवटीच्या खाणाखुणा पुसून महाराष्ट्राच्या जाज्वल्य इतिहासाच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी व राज्याची अस्मिता जपण्यासाठी औरंगाबाद या शहराचे संभाजीनगर असे नामांतर करण्यात यावे, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे."

विधान भवन,

मुंबई,

दिनांक : २८ फेब्रुवारी, २०२२

राजेन्द्र भागवत

प्रधान सचिव,

महाराष्ट्र विधानपरिषद

याची प्रत :-

- १) महाराष्ट्र विधानपरिषदेचे सर्व सदस्य
- २) मा.सभापती, विधानपरिषद यांचे सचिव
- ३) मा.उप सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांचे खाजगी सचिव तथा जनसंपर्क अधिकारी
- ४) मा.विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानपरिषद यांचे खाजगी सचिव तथा जनसंपर्क अधिकारी
- ५) प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांचे स्वीय सहायक
- ६) महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील सर्व अधिकारी
- ७) प्रधान सचिव, संसदीय कार्य विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई
- ८) महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील सर्व पक्ष कार्यालये
- ९) संगणक कक्ष (संकेतस्थळ)
- १०) एम.के.सी.एल.कक्ष (आज्ञावली)